



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक २]

सोमवार, जानेवारी ७, २०१९/पौष १७, शके १९४०

[पृष्ठे २५, किंमत : रुपये ६२.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—अमरावती विभागीय पुरवणी

(भाग ४-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ अमरावती विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ३.

जिल्हाधिकारी, यांजकडून

राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१६/प्र.क्र. ०७/का-६, दिनांक ७ मे, २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून संबोधित केला) चे कलम १०(१) अन्वये मुख्याधिकारी नगर परिषद सिंदखेडराजा यांच्या प्रस्तावानुसार निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे सिंदखेडराजा नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक ३२४५-नविशा-कक्ष-४-२०१८, दिनांक १२ डिसेंबर, २०१८ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे सिंदखेडराजा नगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतीचा सर्वंकष विचार करून विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन, अमरावती यांनी त्यांचे आदेश क्रमांक जा. क्र. विआअ(नपाप्र)अका-कावि-०४-१९, दिनांक ०४-०१-२०१९ अन्वये सिंदखेडराजा नगर पालिकेच्या प्रभाग रचनेस मान्यता दिलेली असल्यामुळे मी, जिल्हाधिकारी बुलडाणा उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट कलम १ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

क्रमांक ३०-नविशा-प्रभाग रचना-कक्ष-२-२०१९.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) च्या कलम ९ पोट-कलम (२) अन्वये, प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, अमरावती यांनी क्रमांक नपाप्र-अका-कावि ३०१-२०१८, दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ च्या आदेशान्वये सिंदखेडराजा नगर परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची संख्या	. . .	१७
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—		
(अ) अनुसूचित जाती	. . .	०३
(ब) अनुसूचित जमाती	. . .	००
(क) नागरिकांचा मागासवर्ग	. . .	०५
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग	. . .	०९
स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून)		
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२)(अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे राहिल.—		
(अ) अनुसूचित जाती	. . .	०२
(ब) अनुसूचित जमाती	. . .	००
(क) नागरिकांचा मागासवर्ग	. . .	०३
(५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या [अनुक्रमांक (३) समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक (४) समोरील नमूद केलेल्या जागा.]		०४

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक —रानिआ-नप-२०१६-प्र.क्र.०७-का-६, दिनांक ०७ मे २०१६ व महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, जिल्हाधिकारी बुलडाणा, याद्वारे उक्त नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्रमांक (Ward No.)	प्रभागाचे नाव असल्यास (Name of the ward, if any)	प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या.	जागा क्रमांक (Seat No.)	प्रभागाची व्याप्ती (Description of boundary of the Ward) (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती, किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) Reservation Category SC, ST, BCC, (Women in SC, ST, BCC Category)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	. . .	एकूण-१८०२ अ. जा.-४३९ अ. जमा.-९५	१-अ १-ब	स्थळ :- ग्रामीण रुग्णालय, सब स्टेशन, आलापुर, छोटा राजवाडा, राज पेट्रोल पंप, तायडे पेट्रोल पंप.	१-अ-अनुसूचित जाती (महिला) १-ब-सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				<p>उत्तर :- न. प. हद्दी वरील स. नं. ११० पासून पुर्वेकडे न. प. हद्दीने मेहकर स्टेट हायवे पर्यंत स. नं. १३३.</p> <p>पूर्व :- मेहकर हायवे वरील न. प. हद्दीने स. नं. १३३ पासून दक्षिणेकडे न. प. हद्दीवरील स. नं. २३३ च्या दक्षिणेकडील बांधा पर्यंत.</p> <p>दक्षिण :- न. प. हद्दीवरील स. नं. २३३ च्या बांध्याचे पश्चिमेकडे कच्या रस्त्याने पुढे स. नं. १५८ च्या दक्षिण बांधाने व पुढे कच्या रस्त्याने मोठा राजवाड्या कडील पुला पर्यंत.</p> <p>पश्चिम :- मोठ्या राजवाड्यातील पुला पासून डांबर रोडने व पुढे चर्च समोरील रस्त्याने पश्चिमेकडे वळून वसंत मेहेत्रे यांच्या घरा समोरून पुढे उत्तरेकडे भिकाजी जाधव यांचे घरापर्यंत व पुढे पश्चिमेकडे भानुदास ठाकरे यांच्या घरा समोरून पुढे उत्तरेकडे चौधरी यांच्या घरा पर्यंत व पुढे सिमेंट रस्त्यापर्यंत उत्तरेकडे उमाजी ठाकरे यांच्या घरा पर्यंत व पुढे मोठ्या नाल्याने न. प. कार्यालयाच्या बाजूच्या पुला पर्यंत व पुढे दे. राजा रोडने आसोला रोड पर्यंत व पुढे उत्तरेकडे असोला रोडने न. प. हद्दीच्या स. नं. ११० पर्यंत.</p>	
२	..	एकूण-१८५३ अ. जा.-८ अ. जमा.-९	२-अ २-ब	<p>स्थळ :- तायडे गल्ली, त्रिगुणी मारोती मंदीर, जामवाडा, देशमुख वाडा.</p> <p>उत्तर :- त्रिगुणी गल्ली रोडवरील आबाजी ठाकरे यांच्या घरापर्यंत पुढे त्रिगुणी गल्ली रोडने पुर्वेकडे त्रिगुणी मारोती मंदीरापर्यंत व पुढे मधुकर ठाकरे यांच्या घरापर्यंत.</p> <p>पूर्व :- मधुकर ठाकरे यांच्या घरापासून बाजूच्या सिमेंट रोडने दक्षिणेकडे चर्च रोडवरील मेहेत्रे यांच्या खुल्या जागेच्या कोप-यापर्यंत.</p> <p>दक्षिण :- मेहेत्रे यांच्या खुल्या जागेच्या कोप-यापासून माणिक चौककडे जाणा-या रोडने पश्चिमेकडे राजमाने यांच्या घरापर्यंत.</p> <p>पश्चिम :- राजमाने यांच्या घरापासून उत्तरेकडे जामवाड्या समोरून त्रिगुणी गल्ली रोडवरील आबाजी ठाकरे यांच्या घरापर्यंत.</p>	२-अ-सर्वसाधारण (महिला) २-ब-सर्वसाधारण
३	..	एकूण-१९५६ अ. जा.-६६ अ. जमा.-०	३-अ ३-ब	<p>स्थळ :- जिजामाता राजवाडा, न. प. कार्यालय, कुहिरे गल्ली कासार वाडा, बँक ऑफ महाराष्ट्र.</p> <p>उत्तर :- मेहकर रोडवरील खंडु मेहेत्रे यांच्या दुकानापासून पुर्वेकडे न. प. कार्यालयाच्या बाजूच्या ओढ्यावरील पुलापर्यंत व पुढे ओढ्याने उमाजी ठाकरे यांच्या घरापर्यंत.</p>	३-अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) ३-ब-सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

पूर्व :- उमाजी ठाकरे यांच्या घरापासुन दक्षिणेकडे सिमेंट रोडने अंबादास ठाकरे यांच्या घरापर्यंत.

दक्षिण :- अंबादास ठाकरे यांच्या घरापासुन सिमेंट रोडने दक्षिणेकडे दिलीप चौधरी यांच्या घरापर्यंत व पुढे चवकी समोरुन दक्षिणेकडे विश्वनाथ मेहेत्रे यांच्या घरापर्यंत व पुढे पश्चिमेकडे प्रभाकर मेहेत्रे यांच्या घरापासुन दक्षिणेकडे जाणा-या सिमेंट रोडने सानप यांच्या घरापर्यंत व पुढे बालाजी गल्ली रोडवरील देशपांडे यांच्या घरापर्यंत व पुढे उत्तरेकडे दत्तात्रय गाणार यांच्या घरापर्यंत व पुढे पश्चिमेकडे सिमेंट रस्त्याने व पुढे पाऊलवाट गल्लीने व पुढे सिमेंट रस्त्याने सलाउद्दीन यांच्या घरापर्यंत.

पश्चिम :- सलाउद्दीन यांच्या घरापासुन सोमवार पेठ रोडने बँक ऑफ महाराष्ट्राच्या कोप-यापर्यंत व पुढे बँक ऑफ महाराष्ट्र समोरील रोडने नटराज हॉटेल पर्यंत व पुढे दक्षिणेकडे बालाजी गल्ली रोडवरील खडकपुरा पंचकमिटीच्या समोरील जागेच्या (अलाव) कोप-यापर्यंत व पुढे पुर्वेकडे राजवाडाच्या समोरील चौकापर्यंत व पुढे उत्तरेकडे मेहकर हायवे वरील खंडु मेहेत्रे यांच्या दुकानापर्यंत.

४ एकूण-१७४३ ४-अ **स्थळ :-** विश्राम गृह, शिक्षक कॉलनी, पंचायत समिती परिसर, ४-अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग
अ. जा.-२४९ ४-ब धनगर वाडा, बस स्थानक, कारंजा मारोती मंदीर, ४-ब-सर्वसाधारण (महिला)
अ. जमा.-४ न. प. प्राथमिक शाळा.

उत्तर :- न. प. हद्दीवरील स. नं. ६४ पासुन न. प. हद्दीने उत्तर व पुर्वेकडे न. प. हद्दीवरील स. नं. अ ११० पर्यंत.

पूर्व :- न. प. हद्दीवरील स. न. ११० पासुन असोला रोडने दक्षिणेकडे मेहकर रोडपर्यंत व पुढे मेहकर रोडने पुर्वेकडे अवचार यांच्या दुकानापर्यंत व पुढे अवचार यांच्या दुकानापासुन दक्षिणेकडे नवनाथ टि स्टॉल बाजुच्या रोडपर्यंत.

दक्षिण :- नवनाथ टी स्टॉल यांच्या दक्षिणेकडील कुहिरे गल्ली रोडने मेहेत्रे टेलर शॉप यांच्या दुकानापर्यंत.

पश्चिम :- बालाजी गल्ली रोडवरील मेहेत्रे ट्रेलर शॉप दुकाना पासुन पुढे बँक ऑफ महाराष्ट्रकडे जाणा-या रोडपर्यंत व पुढे बँक ऑफ महाराष्ट्र समोरुन पश्चिमेकडे झिने गल्ली रोडने बचत भवन कडे जाणा-या रोडपर्यंत व पुढे दे. राजा रोड पर्यंत व पुढे गोस्पाकबाबा दर्गा गेटने कच्च्या रोडने पश्चिमेकडे न. प. हद्दीवरील स. नं. ६४ पर्यंत.

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
प्रभाग क्र. ५	. .	एकूण-२११४ अ. जा.-४३६ अ. जमा.-१९	५-अ ५-ब	स्थळ :- तहसील कार्यालय, पटवारी कॉलनी, स्टेट बँक ५-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग ऑफ इंडिया, काळा कोट, फुकटपुरा, श्री. राम ५-ब-सर्वसाधारण (महिला) कृषि सेवा केंद्र, जिल्हा केंद्रीय बँक, रंगमहाल.	
				उत्तर :- न. प. हद्दीवरील स. नं. ६४ पासून कच्च्या रस्त्याने गोस्पाकबाब दर्गा गेटपर्यंत व पुढे मेहकर रोडने तहसील कार्यालयाच्या कोप-यापर्यंत.	
				पूर्व :- तहसील कार्यालयाच्या कोप-यापासून बचत भवन रोडने दक्षिणेकडे फकीर शाह यांच्या घरापर्यंत व पुढे पूर्वेकडे श्रीराम कृषि सेवा केंद्रापर्यंत व पुढे सोमवार पेठ रोडने पांडुरंग अप्पा महिमाने यांच्या घरापर्यंत.	
				दक्षिण :- पांडुरंगअप्पा महिमाने यांच्या घरापासून पश्चिमेकडे रामेश्वर मंदीरकडे जाणा-या रोडपर्यंत व पुढे रंगमहालाच्या दक्षिणेकडील भिंतीने पश्चिमेकडे ओढ्यापर्यंत व पुढे पश्चिमेकडे स. नं. ४५ च्या पश्चिम बांधाने व ४३ च्या पश्चिम बांधाने जालना रोडपर्यंत.	
				पश्चिम :- जालना रोडने दक्षिणेकडे स. नं. ३७/३८/३९ च्या दक्षिण बांधाने व पुढे पश्चिमेकडे न. प. हद्दीच्या स. नं. ३१ पर्यंत व पुढे न. प. हद्दीवरील स. नं. ६४ पर्यंत.	
प्रभाग क्र. ६	. .	एकूण-२०६२ अ. जा.-५८ अ. जमा.-२५	६-अ ६-ब	स्थळ :- सावकार वाडा, जैन मंदीर, कोंडवाडा परिसर, ६-अ-नागरिकांचा मागास प्रवर्ग जामा मस्जिद, डाहीरा मस्जिद, राजपुत गल्ली, (महिला) मोठा गणपती मंदीर, बालाजी मंदीर, आदर्श शाळा. ६-ब-सर्वसाधारण	
				उत्तर :- श्रीराम वानखेडे यांच्या घरापासून सिमेंटरोडने सोमवार पेठ रोडपर्यंत व पुढे ग्रामीण बँकेच्या बाजूच्या खुले मारोती मंदीर जागेपासून पूर्वेकडे सिमेंट रस्त्याने व पुढे कच्च्या पाऊल वाटेने व पुढे सिमेंट रस्त्याने व बालाजी गल्ली रोडवरील गावंडे वायरमन यांच्या घरापर्यंत व पुढे गावंडे वायरमन यांच्या घरापासून दक्षिणेकडे विठ्ठल रुखमाई मंदीरापर्यंत व पुढे सिमेंट रोडने पूर्वेकडे उगले यांच्या घरासमोरुन पुढे उत्तरेकडे रामभाऊ चौधरी यांच्या घराच्या बाजूच्या सिमेंट रोडने पूर्वेकडे प्रभाकर मेहेत्रे यांच्या घरापर्यंत.	

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				पूर्व :-	प्रभाकर मेहेत्रे यांच्या घरापासून दक्षिणेकडे व पुढे डाहीरा मस्जीदकडे जाणा-या रोडने पश्चिमेकडे जामा मस्जीद जवळील सिमेंटरोडपर्यंत व पुढे त्याच सिमेंट रोडने व पुढे पूर्वेकडे दुडकेकर यांच्या घरापर्यंत व पुढे दक्षिणेकडे नागपूर डाकलाईन रोडवरील गजानन कंगले यांच्या घरापर्यंत.
				दक्षिण :-	नागपूर डाक लाईन रोडवरील कंगले यांच्या घरापासून मोतीतलाव रोडवरील नाल्याच्या सिमेंट रपट्यापर्यंत.
				पश्चिम :-	मोतीतलाव रोडवरील नाल्याच्या सिमेंट रपट्यापासून उत्तरेकडे ओढ्याने रामेश्वर मंदीर रोडवरील पुलापर्यंत व पुढे ओढ्याने रंगमहालाच्या पश्चिमेकडील कोप-यापर्यंत व रंगमहालाच्या भिंतीने पूर्व दिशेने बचत भवनकडे जाणा-या रोडपर्यंत व पुढे उत्तरेकडे श्रीराम वानखेडे यांच्या घरापर्यंत.
प्रभाग क्र. ७	एकूण-१९६१ अ. जा.-५४८ अ. जमा.-२९	७-अ ७-ब	स्थळ :-	वैदुवाडी, लखोजीराव जाधव यांची समाधी, रामेश्वर ७-अ-अनुसूचित जाती (महिला) मंदीर, जिजामाता नगर, फलोत्पादन, साबळे गल्ली, ७-ब-सर्वसाधारण बुरुज वाडी, मोठा महादेव.	
			उत्तर :-	न. प. हद्दीवरील स. नं. ३१ पासून पूर्वेकडे स. नं. ३७/३८/३९ वरील जालना रोडपर्यंत जालना रोड ते उत्तरेकडे जालना रोडवरील स. नं. ४३ च्या दक्षिण बांधापर्यंत व पुढे ४३ च्या दक्षिण बांधाने व ४५ च्या दक्षिण बांधाने व पुढे ४८ च्या दक्षिण बांधाने व पुढे दक्षिणेकडे रंगमहालाच्या पश्चिमेकडील ओढ्यापर्यंत.	
			पूर्व :-	रंगमहालाच्या पश्चिमेकडील ओढ्यापासून पुढे ओढ्याने रामेश्वर मंदीरासमोरील पुलापर्यंत व पुढे ओढ्याने मोतीतलाव रोडवरील सिमेंट रपट्यापर्यंत व पुढे नागपूर डाकलाईन रोडने कैलास व्यवहारे यांच्या घरापर्यंत व पुढे दक्षिणेकडे सिमेंट रोडने स. नं. ३१ च्या पश्चिम बांधापर्यंत व पश्चिम बांधाने पुढे स. नं. ३५६/३५७ च्या ३३९/३३८/३३५ च्या पश्चिम बांधाने व पुढे न. प. हद्दीवरील स. नं. ३२८ पर्यंत.	

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				दक्षिण :-	न. प. हद्दीवरील स. नं. ३२८ पासून न. प. हद्दीने स. नं. २१ पर्यंत.
				पश्चिम :-	स. नं. २१ पासून न. प. हद्दीवरील स. नं. ३१ पर्यंत.
प्रभाग क्र. ८	. .	एकूण-२९४३ अ. जा.-६७८ अ. जमा.-११	८-अ ८-ब ८-क	स्थळ :-	चर्च, मोठा राजवाडा, सुतार टेकडी, खुरपे यांचा ८-अ-अनुसूचित जाती वाडा, बरडे गल्ली. ८-ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ८-क-सर्वसाधारण (महिला)
				उत्तर :-	लंके यांच्या घरापासून मानीक चौक रोडने पूर्वेकडे व खेकाळे गल्ली रोडने उत्तरेकडे चौधरी यांच्या दुकानापासून पूर्वेकडे बाळाजी मेहेत्रे यांच्या घरापर्यंत व पुढे दक्षिण दिशेने मानीक चौक रोडपर्यंत व पुढे पूर्वेकडे काझी गल्ली रोडने चर्च समोरील रोडपर्यंत.
				पूर्व :-	चर्च समोरून जाणा-या रोडपासून व दक्षिणेकडे उत्तम बाजीराव जाधव यांच्या घरापर्यंत व पुढे नागपूर डाक लाईन रोडवरील पुलापासून स. नं. ३४४ च्या उत्तर बांधाने पूर्वेकडे स. नं. २६६ च्या उत्तर बांधाने पुढे कच्च्या पाऊलवाट रस्त्याने न. प. हद्दीच्या स. नं. २३३ पर्यंत.
				दक्षिण :-	न. प. हद्दीवरील स. नं. २३३ पर्यंत न. प. हद्दीने स. नं. ३२८ पर्यंत.
				पश्चिम :-	न. प. हद्दीने स. नं. ३२८ पासून उत्तरेकडे शेत, स. नं. ३६१ च्या पश्चिम बांधाने उत्तरेकडे सिमेंट रोडपर्यंत व पुढे उत्तरेकडे नागपूर डाक लाईन रोडपर्यंत व पुढे पश्चिमेकडे आनंदराव आढाव यांच्या घराच्या बाजूच्या सिमेंट रोडने पुढे दुडकेकर यांच्या घराच्या बाजूच्या उत्तरेकडील सिमेंट रोडने उत्तर दिशेला मानीक चौक रोडवरील लंके यांच्या घरापर्यंत.

डॉ. निरुपमा डांगे,
जिल्हाधिकारी,
बुलडाणा.

बुलडाणा :
दिनांक ७ जानेवारी २०१९.

भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.), म.शा.रा. अ. क्र. ४.

BY COLLECTOR

In exercise of the powers conferred on him by Order No. SEC.-NP2016-P.K.07-KA-06, dated 7 May, 2016 of the State Election Commissioner, Maharashtra, the Chief Officer of the Municipal Council Sindkhedraja, proposes to make the following draft order under sub-section (1) (5) Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as the 'said Act') to fix for the the Sindkhedraja Municipal Council, the number and the extent of the wards into which the said Municipal Area shall be divided and to specify the wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to the Draft Order bearing No. 3245-UDB-Desk-4-2018, dated 12 December 2018 was published as required by the proviso to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 for information to the residents of the Sindkhedraja Municipal Council. After carefully considering the objections received in respect of the said draft, the Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Amravati accorded their sanctions to the Draft Order of Sindkhedraja Municipal Council by an Order No. VAA-PSNP-AK-KAVI-4-2019, dated 04-01-2019. Therefore, I, Collector of Buldana District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following Order Namely.

ORDER

No. 30-UDB-Desk-4-2019.—

WHEREAS, the Regional Director and Divisional Commissioner, Amravati, by his Order No. RDMA-AK-301-2018, dated 22nd October, 2018 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Sindkhedraja Municipal Council the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens), as shown below ;—

(1)	The Number of Councillors to be elected	17
(2)	The Number of seats to be reserved					
	(a) for the Scheduled Castes	03
	(b) for the Scheduled Tribes	00
	(c) for the Backward Class of Citizens	05
(3)	The total Number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens)	09
(4)	Out of seats at Serial Number (3) the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at Serial Number (2) (a), (b) and (c) respectively are as under :—					
	(a) for the Scheduled Castes	02
	(b) for the Scheduled Tribes	00
	(c) for the Backward Class of Citizens	03
(5)	Number of seats reserved for Women as General Category [number of seats at Serial Number (3) minus number of seats at Serial Number (4)]	04

Now, Therefore, in exercise of the power conferred on me by Order SEC-NP-2016-P.K.07-KA-6, dated 7th May 2016, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), I, Nirupama Dange, the Collector of Buldana District hereby fixed the Number and extent of the wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule.

This order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.—

SCHEDULE

Ward No.	Name of Ward the No. (if any)	Total Population SC & ST	Seat No.	Description of Boundary of the Ward (North, East, South & West)	Reservation Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
Ward No. 1	.	Total-1802 S.C.-439, S.T.-95.	1-A 1-B	<p><i>Location.</i>—Gramin Hospital, sub-staion, Aalapur, Chota Rajwada, Raj Petrol-pump, Tayade Petrolpump.</p> <p><i>North.</i>— From Sr. No. 110 of Municipal Council limit direction to East upto Mehkar Highway at M.C. limit, Sr. No. 133.</p> <p><i>East.</i>— From Sr. No. 133 at M.C. limit at Mehkar Highway direction to South by the M.C. limit upto Sr. No. 233.</p> <p><i>South.</i>—From Sr. No. 233 of M.C. limit direction to West going forward to along Sr. No. 158 direction to South then upto Motha Rajwada near Bridge.</p> <p><i>West.</i>— From Motha Rajwada near Bridge to going forward to direction West of Church Road infront of Vasant Mehetre House to the direction to North upto Bhikaji Jadhav's House and then direction to West from infront of Bhanudas Thakre's House direction to West upto Ambadas Thakare's House and then by Cement Road to direction of North upto Umaji Thakre's House and then by upto large drain direction to Bridge along M.C. Office at Mehkar Highway and then direction to West upto Asola Road then direction to North by the Asola Road upto M.C. limit's Sr. 110.</p>	1-A Scheduled Caste (Women). 1-B General.
Ward No. 2	.	Total-1853 S.C.-8, S.T.-9.	2-A 2-B	<p><i>Location.</i>—Tayade Galli, Trigoni Maroti Mandir, Jamwada, Deshmukhwada.</p> <p><i>North.</i>— From Aabaji Thakre's House at Trigoni Galli Road direction to East upto Trigoni Maroti Mandir and then upto Madhukar Thakare's House.</p> <p><i>East.</i>— From Madhukar Thakare's House side Cement Road direction to South upto Mehetre's open space corner at Church Road.</p>	2-A General (Women). 2-B General.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>South.</i>—From Mehtre's open space corner by Manik Chauk Road direction to West upto Rajmane's House.</p> <p><i>West.</i>— From Rajmane's House direction to North infront of Jamwada Road then direction to North upto Trigoni Galli Road Aabaji Thakare's House.</p>	
Ward No. 3	. .	Total—1956 S.C.—66, S.T.—0.	3-A 3-B	<p><i>Location.</i>—Jijamata Rajwada, M.C. Office, Kuhire Galli, Kasarwada, Bank of Maharashtra.</p> <p><i>North.</i>— From Khandu Mehetre's Shop by-Mehkar Highway direction to East upto Bridge near Municipal Council Office and then upto Bridge and then direction to East by large direction upto Umaji Thakare's House.</p> <p><i>East.</i>— From Umaji Thakare's House direction to South by Cement Road upto Ambadas Thakare's House.</p> <p><i>South.</i>—From Ambadas Thakare's House by Rajwada Road direction to West upto Dilip Chaudhari and then direction to South upto Vishwanath Mehetre's House and then direction to West from Prabhakar Mehetre's House direction upto Sanap's House and then upto Balaji Galli Road and then direction to North upto Ganar's House and then by Cement Road and Paul wat and then upto Salauddin's House.</p> <p><i>West.</i>— From Salauddin's House by Somwarpeth Road direction to North and then by Road upto Bank of Maharashtra and then upto Nataraj Hotel and then direction to West by Balaji Galli Road upto Khadakpura Panch Committee open space and then direction to East upto Rajwada Chouk and then direction to North upto Khundu Mehetre's House.</p>	3-A Backward Class of Citizens (Women). 3-B General.
Ward No. 4	. .	Total—1743 S.C.—249, S.T.—4.	4-A 4-B	<p><i>Location.</i>—Rest House, Teacher Colony, Panchayat Samiti, Dhargarwada, Bus Stand, Karanja Maroti Mandir, N.P. Primary School.</p> <p><i>North.</i>— From S. No. 64 of Municipal Council limits then direction to South-East by Municipal Council upto Sr. No. 110 of Municipal Council limits.</p>	4-A Backward Class of Citizens. 4-B General (Women).

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>East.</i>— From S. No. 110 of Municipal Council limits direction to South by Asola Road upto Mehkar Highway and then by Mehkar Road direction to East upto Awchar's Shop and then Awchar Shop direction to South upto Nawnath Tea Stall side Road.</p> <p><i>South.</i>—From Navnath Tea Stall by Kuhire Galli Road direction to West upto Mehetre Tailor Shop.</p> <p><i>West.</i>— From Mehetre Tailor Shop at Balaji Gaglli Road and then direction to Madina Masjid and then direction to North infront of Bank of Maharashtra and then direction to West by Zine Galli upto Bachat Bhavan Road upto D. Raja Highway and then by Highway Road direction to West upto Gopak Baba Darga gate and then direction to West by Raw Road upto M.C. limit Sr. No. 64.</p>	
Ward No. 5	. .	Total—2114 S.C.—436, S.T.—19.	5-A 5-B	<p><i>Location.</i>—Tahsil Office, Patwari Colony, State Bank of India, Kala Kot Fukatpura, Shriram Krushi Sewa Kendra, BDC Bank, Rangmahal.</p> <p><i>North.</i>—From S. No. 64 of Municipal Council limit by Raw Road upto Gopak Baba Darga gate and then upto by Mehkar Road upto Tahsil Office Corner.</p> <p><i>East.</i>— From Tahsil OfficeCorner direction to South by Bachat Bhavan Road upto Fakir Shah House and then direction to East upto Shriram Krushi Kendra and then by Somwar Peth Road upto Pandurang Mahimane's House.</p> <p><i>South.</i>—From Pandurang Mahimane's House direction to West upto Road going to Rameshwar Mandir Road and then direction to West along Rangmahal's South side Wall upto drain and then direction to West S. No. 46, 43, 45 to direction to west upto Jalna Road.</p> <p><i>West.</i>— From S. No. 43 by Jalna Road direction to South S. No. 37, 38, 39 and then direction to West upto S. No. of 31 and then direction to North upto S. No. 64 of M.C. limits.</p>	5-A Backward Class of Citizens. 5-B General (Women).
Ward No. 6	. .	Total—2062 S.C.—58, S.T.—25.	6-A 6-B	<p><i>Location.</i>—Sawkar Wada, Jain Mandir, Kondwada Jama Masjid, Dahira Masjid, Rajput Galli, Motha Ganpati Mandir, Balaji Mandir, Aadarsh School.</p>	6-A Backward Class of Citizens (Women). 6-B General.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>North.</i>— From Shriram Wankhede's House by Cement Road upto Somwar Peth Road and then direction to East Cement Road open place or Maroti Mandir near Gramin Bank and then by Cement Road direction to East upto Gawande House at Balaji Galli Road and then direction to South upto Vitthal Rakhumai Mandir and then direction to East by Cement Road infront of Ugale's House and direction to North by Cement Road from Rambhau Chaudhari's House and then direction to East upto Prabhakar Mehetre's House.</p> <p><i>East.</i>— From Prabhakar Mehetre's House direction to South and then by Cement Road going to Dahira Masjid direction to West upto Cement Road near Jama Masjid and then direction to East upto Dudkekar's House and then upto Gajanan Kangale's House at Nagpur Dak Line Road.</p> <p><i>South.</i>— From Gajanan Kangale's House by Nagpur Dak Line Road direction to West upto Cement Rapta at drain of Moti Talav Road.</p> <p><i>West.</i>— From Cement Rapta drain of Moti Talav Road direction to North upto Drain Bridge at Rameshwar Mandir Road and then along drain upto side corner of Rangmahal Wall and then direction to East upto Bachat Bhavan Road direction to North upto Shriram Wankhede's House.</p>	
Ward No. 7	. .	Total—1961 S.C.—548, S.T.—29.	7-A 7-B	<p><i>Location.</i>—Vaiduwadi, Lakhojirao Jadhav Samadhi, Rameshwar Mandir, Jijamata Nagar, Phalotpadan Office, Sable Galli, Buruj Wadi, Motha Mahadev Mandir.</p> <p><i>North.</i>—S. No. 31 at Municipal Council limits direction to East upto S. No. 37, 38, 39 on Jalna Road and then by Jalna Road upto S. No. 43 and then direction to East by South side S. No. 45, 46, 48 and then direction to South upto Drain Western side of Rangmahal.</p> <p><i>East.</i>— From Drain near Western side of Rangmahal direction to drain upto Bridge infront of Rameshwar Mandir Road and then upto Cement Rapta</p>	7-A Scheduled Castes (Women). 7-B General.

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				on Moti Talav Road and then by Nagpur Dak Line Road direction to East upto Kailas Vyawhare's House and then direction to South by Cement Road upto Western side of S. No. 361 and direction to South upto S. No. 328 at Municipal Council limit.	
				<i>South.</i> —From S. No. 328 of Municipal Council limits upto S. No. 21.	
				<i>West.</i> —From S. No. 21 upto S. No. 31 at Municipal Council limit.	
Ward No. 8	. .	Total—2943 S.C.—678, S.T.—11.	8-A 8-B 8-C	<i>Location.</i> —Church, Motha Rajwada, Sutar Tekdi, Khurpe's Wada, Barde Galli. <i>North.</i> —From Lanke's House at Manik Chowk Road direction to East upto Khekade Galli Road then direction to North to Chaudhari's Shop then to East upto Balaji Mehetre's House and then direction to South upto Manik Chouk Road then direction to East upto in front of Church Road. <i>East.</i> —From In front of Church Road upto Uttam Bajirao Jadhav's House and then from Bridge on Nagpur Dak Line Road along North side of S. No. 344 direction to East by North side of S. No. 266 and then going by Path Road upto S. No. 233 of Municipal Council limits. <i>South.</i> —From S. No. 233 of Municipal Council limits upto S. No. 328. <i>West.</i> —From S. No. 328 direction to North then by S. No. 361 North side upto Cement Road and then direction to North upto Nagpur Dak Line Road and then direction to West upto Anandrao Adhav's House and then by Cement Road upto Dudkekar's House and then direction to North upto Lanke's House at Manik Chowk.	8-A Scheduled Castes. 8-B Backward Class of Citizens (Women). 8-C General (Women).

Buldana :
Dated the 7th January 2019.

अ.-एक-अ-४ (२९३५).

Dr. NIRUPAMA DANGE,
Collector,
Buldana.

भाग १-अ (असा.) (अ. वि. पु) म. शा. रा., अ. क्र. ५.

जिल्हाधिकारी, यांजकडून

राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-नप-२०१६-प्र.क्र.७-का-६, दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) (यापुढे “सदर अधिनियम” म्हणून संबोधित केला) चे कलम १०(१) अन्वये मुख्याधिकारी नगरपरिषद लोणार यांच्या प्रस्तावानुसार निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे लोणार नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे व ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक ३२४३-नविशा-कक्ष-४-२०१८, दिनांक १२ डिसेंबर २०१८ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) च्या परंतुकांमध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे लोणार नगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. एकही हरकत प्राप्त न झाल्याने विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन, अमरावती यांनी त्यांचे आदेश क्रमांक जा.क्र. विआअ (नपाप्र) अका-कावि-०३-१९ दिनांक ४ जानेवारी २०१९ अन्वये लोणार नगरपालिकेच्या प्रभाग रचनेस मान्यता दिलेली असल्यामुळे मी, जिल्हाधिकारी, बुलडाणा उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

क्रमांक-३३-नविशा-कक्ष-४-२०१९.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, अमरावती यांनी क्रमांक नपाप्र-अका-कावि-३०२-२०१८ दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ च्या आदेशान्वये लोणार नगर परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास वर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.)

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या १७

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गीय यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—

(अ) अनुसूचित जाती ०२

(ब) अनुसूचित जमाती ०१

(क) नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग ०५

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या ०९

स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून)

(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२)(अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी

राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—

(अ) अनुसूचित जाती ०१

(ब) अनुसूचित जमाती ००

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०३

(५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या [अनुक्रमांक (३) समोरील ०५

नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक (४) समोरील नमूद केलेल्या जागा.]

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक -रानिआ-नप-२०१६-प्र.क्र.०७-का-६, दिनांक ०७ मे २०१६ व महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, जिल्हाधिकारी बुलडाणा, याद्वारे उक्त नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्रमांक Ward No.	प्रभागाचे नाव असल्यास Name of the ward, if any	प्रभागाची एकूण लोकसंख्या अनु. जातीची एकूण लोकसंख्या	जागा क्रमांक Seat No.	प्रभागाची व्याप्ती Description of boundary of the Ward (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती, किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी धरून) (Reservation Category SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	..	एकूण लोकसंख्या २९८६ अनु जा. लोकसंख्या १२७ अनु ज. लोकसंख्या ३५	१-अ १-ब	उत्तर :- सर्व्हे नं. १०७ च्या पूर्व कोप-या पासून न.प. हद्दीने सं.नं. १०० च्या उत्तर कोप-या पर्यंत. पूर्व :- नगर परिषद बगीच्या च्या पूर्व कोप-यावरील गजानन प्लायवुड व पूर्वेकडील रस्त्याच्या डाव्या बाजूने श्री मंगल कार्यालयाच्या पूर्वेकडील भिंतीने शे. महेबुब मिस्त्री यांची जागा ते सत्तार कच्छी यांची जागा ते मस्जीद भाई ते वलायत खा ते शे मुन्सी ते शे आरीफ शे हकीम घडीवाले ते शे करीम शे मिया ते जावेद शहा हसरत शहा ते जब्बार खा मिस्त्री ते हाजी शे रतन यांचे घर ते अजमद देशमुख सर यांचे घर ते सर्व्हे नं १४६, ११७, ११२ ते १२५ च्या पश्चिम बाजूने नगर परिषद हद्दी पर्यंत. दक्षिण :- जामा मस्जीद चौकातील डॉ. सोसे यांची जागा ते मापारी हॉस्पिटल ते जयेश ड्रेसेस ते रस्त्याच्या समोरील डॉ. नरेंद्र संघेती यांचा दवाखाना ते लोणी रस्त्याचे डाव्या बाजूने हिरडव चौक ते हिरडव रस्त्याचे डाव्या बाजूने जय भवानी हॉटेल ते नगर परिषद बगीचा ते नगर परिषद बगीच्या च्या पूर्व कोप-या वरील गजानन प्लायवुड पर्यंत. पश्चिम :- जामा मस्जीद चौकातील डॉ. सोसे यांची जागा ते पिंपळखुटा रस्त्याच्या उजव्या बाजूने अफसरखॉ इब्राहीमखॉ यांचे घर ते तलतअली सिद्धिकी यांचे	१-अ-ना.मा.प्र. १-ब-सर्वसाधारण. (महिला)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				शेत व शेता जवळील पांदन रस्त्याचे उजव्या बाजूने मेहकर रोडवरील वैभव पेट्रोल पंप ते माटे यांचे हॉटेल ते नगर परिषद हद्दीपर्यंत.	
२	..	एकूण लोकसंख्या २५१२ अनु जा. लोकसंख्या ३८३ अनु ज. लोकसंख्या ५७	२-अ २-ब	उत्तर :- सर्व्हे नंबर १२६ च्या न.प. हद्दीने स.नं. १०७ च्या न.प. हद्दी पर्यंत. पूर्व :- सर्व्हे नंबर १२६ च्या पुर्वेकडील कोप-याने न.प. हद्दीने स.नं. २४६ च्या न.प. हद्दीपर्यंत. दक्षिण :- सर्व्हे नंबर २४६ च्या न.प. हद्दीने पांग्रा रस्त्याच्या न.प. हद्दीपर्यंत. पश्चिम :- पांग्रा-लोणार रस्त्याच्या उजव्या बाजूने आय टी आय कॉलेज शासकीय धान्य गोडावून, कासम कच्छी यांचा जुना घासलेट डेपो ते भारत पेट्रोलियम ते हिरडव चौकातील जैन मशनरी व हिरडव रस्त्याने अरविंद मापारी यांची बियर शॉपी व त्या समोरील कॉक्रीट रस्त्याच्या उजव्या बाजूने डॉ. पुरोहित यांचे घर ते महेफुज अली सिद्धीकी यांचे घर ते लुकमान सर यांचे घर ते कत्तलखान्याच्या बाजूने ईलेक्ट्रीक डि.पी. पर्यंत ते मस्जीद ते नवरंग किराणाच्या पश्चिम रस्त्याच्या उजव्या बाजूने सिराज खाँ हमीद खाँ यांचे घर ते शे मोबीन शहा यांचे घर ते मोहमद सुलेमान यांचे घर ते शहीदाबी जब्बार खाँ यांचे घर ते अनामत खाँ यांची पिठाची गिरणी ते नॅशनल हेल्थ क्लब ते सर्व्हे नं. १४६, ११७, ११२ ते १२५ च्या पश्चिम बाजूने नगर परिषद हद्दीपर्यंत.	२-अ-ना.मा.प्र. २-ब-सर्वसाधारण. (महिला)
३	..	एकूण लोकसंख्या २९३४ अनु जा. लोकसंख्या ४७ अनु ज. लोकसंख्या ८७	३-अ ३-ब	उत्तर :- नॅशनल मेडीकल ते दरोगा ते बशीर दादाभाई यांचे दुकान. पूर्व :- बशीर दादाभाई ठेकीया यांचे दुकान ते लोणार लोणी रस्त्याचे उजव्या बाजूने भोलेनाथ आश्रम ते लताबाई राठोड यांच्या दुकानापर्यंत. दक्षिण :- लोणी रोडवरील लताबाई राठोड यांचे दुकान (सतिश ट्रेडींग कंपनी) चे दक्षिण बाजूने तट्टे पटवारी यांचे घर ते दुतोंडे यांचे घर ते नरवाडे यांचे घर ते मापारी मारोती पार पर्यंत व रस्त्याच्या उजव्या बाजूने उमाळे यांचे घर ते अंबादास मापारी यांचे घर व घरासमोरील सिताराम मापारी सर यांचे घर ते विष्णू मापारी यांचे घर ते बनमेरू यांचे घर ते तोष्णीवाल यांच्या घरापर्यंत.	३-अ-सर्वसाधारण ३-ब-सर्वसाधारण. (महिला)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
				पश्चिम :-	श्री. तोष्णीवाल यांचे घर व रस्त्याच्या उजव्या बाजूने डोंगरवाल यांचे घर ते अशोक मेडीकल ते सुभाष भैया यांचे घर ते शे. छट्टु शे. नाजूक यांचे घर ते जामा मस्जीद ते नॅशनल मेडीकल पर्यंत.
४	..	एकूण लोकसंख्या २६५४ अनु. जातीची लोकसंख्या ११ अनु. जमातीची लोकसंख्या ४१३	४-अ ४-ब	उत्तर :- पूर्व :-	नगर परिषद बगीचा व त्या समोरील धार ते बस स्टॅन्ड रस्त्याचे उजव्या बाजूने सब रजिष्टार ऑफीस (जूने) ते आबेदखान यांचे दुकान ते मुद्दाराज यांचे घर ते चौधरी यांचे घर ते जामा मस्जीद चौकातील उर्दू शाळेपर्यंत. जामा मस्जीद चौकातील उर्दू शाळा ते जैन मंदीराच्या रस्त्याच्या उजव्या बाजूने अलावा ते अजगर अली यांचे घर ते अशोक चौधरी यांचे घर ते पार्श्व स्टील होम ते जैन मंदीरापर्यंत.
				दक्षिण :-	जैन मंदीर ते रस्त्याच्या उजव्या बाजूने इरतकर यांचे घर ते कोचर गुरुजी यांचे जूने घर ते दरोगा यांची जूनी जागा ते रस्त्यासमोरील विजू वर्मा यांचे घर व दक्षिण बाजूच्या दगडी पाय-याने अंबादास चिपडे यांचे घर ते जिवन इंगळे यांचे घर ते राठोड सर यांचे घर व घरामागील रस्त्याच्या उजव्या बाजूने डॉ. चोरडीया यांचे घराचे मागील बाजूने दगडी पाय-यावरून राम मंदीर ते नगर परिषद बगीचापर्यंत.
				पश्चिम :-	नगर परिषद बगीच्याची पश्चिम बाजू.
५	..	एकूण लोकसंख्या २८३२ अनु. जातीची लोकसंख्या ९७० अनुसूचित जमातीची लोकसंख्या २२४	५-अ ५-ब	उत्तर :- पूर्व :-	सर्व्हे नंबर ६० च्या आग्नेय कोप-यापासून नगर परिषद हद्दीने मेहकर रस्त्यापर्यंत. जामा मस्जीद चौकातील कबीर यांची हॉटेल ते पिंपळखूटा रस्त्याचे डाव्या बाजूने याकुब सर यांचे घर ते बादशहा खान यांचे घर ते तलतअली सिध्दीकी यांचे शेताजवळील पांदन रस्त्याचे डाव्या बाजूने मेहकर रोड वरील मुंगसाजी दाल मिल ते ए.पी.एम.सी. बैल बाजार ते नगर परिषद हद्दीपर्यंत.
				दक्षिण :-	जामा मस्जीद चौकातील कबीर यांचे हॉटेल व त्या समोरील धार रस्त्याच्या उजव्या बाजूने पोष्ट ऑफीस ते शे. मतीन यांचे झेरॉक्स दुकान ते बौध्द विहार ते धार रस्त्याचे उजव्या बाजूने स्वातंत्र्य मैदान, पंचायत समिती ते मातमळ रस्त्याने मोठा मारोती ते नगर परिषद हद्दीपर्यंत.
				पश्चिम :-	सर्व्हे नंबर ३० च्या मातमळ रस्त्याने नगर परिषद हद्दीने सर्व्हे नंबर ६० च्या नगर परिषद हद्दीपर्यंत.

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
६	..	एकूण लोकसंख्या २६८८ अनुसूचित जातीची लोकसंख्या १८४ अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५८	६-अ ६-ब	<p>उत्तर :- भवरलाल संचेती यांचे घर ते नगर परिषद वाचनालय (जूने ग्रामपंचायत कार्यालय) समोरील रस्त्याचे डाव्या बाजूने दिनकर जाधव यांचे घर ते गेलडा भवन ते दगडी पाय-याने पांडूरंग चिपडे यांचे घर ते रस्त्याच्या डाव्या बाजूने पि. एम. मोरे यांचे घर ते घरासमोरील संजय आपटे यांचे घर ते वाघ बाबू यांचे घर ते दगडी पाय-याने डॉ. मिटकरी यांचे घर ते आर्य यांचे घर (आर्य भवन) ते सभापती निवास ते मातमळ रस्त्याचे डाव्या बाजूने नगर परिषद हद्दीपर्यंत.</p> <p>पूर्व :- भवरलाल संचेती यांचे घर ते पुरोहीत यांचे घर ते दैत्य सुदन मंदीर ते आढाव पटवारी ते मधुकर जावळे यांचे घर व घरासमोरील रस्त्याचे उजव्या बाजूने दत्ता विठोबा खरात यांचे घर ते रामभाऊ बाजड यांचे घर ते अविनाश आरे ते बबन आरे यांचे घरापर्यंत.</p> <p>दक्षिण :- बबन आरे यांचे घर ते गंगुबाई आढाव यांचे घर ते दगडी पायरीने मंठा रोड व मंठा रस्त्याचे उजव्या बाजूने सरदार वल्लभभाई पटेल हायस्कुल, नगर परिषद कार्यालय, जुने शासकीय विश्राम गृह ते मंठा नाका ते गणपती मंदीर ते नगर परिषद हद्दीपर्यंत.</p> <p>पश्चिम :- सर्व्हे नंबर ३४९ चे नगर परिषद हद्दीने सर्व्हे नंबर २९ च्या नगर परिषद हद्दीपर्यंत.</p>	६-अ-नागरीकांचा, मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ६-ब-सर्वसाधारण.
७	..	एकूण लोकसंख्या २८५४ अनुसूचित जातीची लोकसंख्या १४६ अनुसूचित जमातीची लोकसंख्या २१	७-अ ७-ब	<p>उत्तर :- वैभव दिनकर डोईफोडे यांचे घर ते तट्टे पटवारी यांचे सहकार किराणा दुकान चे पाठीमागील रस्त्याच्या डाव्या बाजूने शेतकी संस्थेच्या पाठीमागील रस्त्याने चुडामन कांबळे ते बेसिक शाळा व समोरील रस्त्याने मुंढे सर यांची जुनी जागा ते बळीराम मापारी यांचा वाडा ते समाधान मापारी यांचे घर ते इरतकर यांचे घर ते व्यास कांडप ते काटे यांचा वाडा ते कन्या शाळा ते रस्त्याच्या समोरील कुरंगळ टेलर यांचे घर ते विष्णू मोरे यांचे घर ते अरुण जावळे यांचे घर ते लता गजानन मोरे यांचे घरापर्यंत.</p> <p>पूर्व :- वैभव दिनकर डोईफोडे यांचे घर ते शिंदे यांचे आरामशीन ते प्रकाश सोळंके यांचे वेल्डींग दुकान व दुकानामागील मोठ्या नाल्याचे उजव्या बाजूने मस्जिद ते शे. ताहेर शे. जाकेर यांचे घर ते रस्त्याच्या समोरील शे. खुरम शे मतलब यांचे घर ते बंडू शिंदे यांचे घर.</p> <p>दक्षिण :- बंडू शिंदे यांचे घराच्या दक्षिण बाजूच्या रस्त्याच्या उजव्या बाजूने कच्ची किराणा व त्या समोरील</p>	७-अ-नागरीकांचा, मागासवर्ग प्रवर्ग (महिला) ७-ब-सर्वसाधारण.

अनुसूची—चालू

(१) (२) (३) (४) (५) (६)

रस्त्याच्या उजव्या बाजूने गुलाब किराणा ते शिवराम तुकाराम पवार यांचे घर व त्यासमोरील रस्त्याच्या उजव्या बाजूने रमझान यांचे किराणा दुकान ते गवळी मस्जीद ते पुतळाबाई शाळा ते देवराव खंडूजी आढाव ते शाम राऊत यांचे घर व त्या समोरील विड्डल पाटोळे यांचे घर ते शे. जाकीर शे. लालमीया यांचे घरापर्यंत.

पश्चिम :- शे. जाकेर शे. लालमीया यांच्या घराच्या पश्चिम बाजूच्या रस्त्याने शे. अफसर मिस्त्री ते पीर बाबा ते लता गजानन मोरे यांच्या घरापर्यंत.

८ . . एकूण ८-अ
लोकसंख्या ८-ब
३९५६ ८-क
अनुसूचित
जातीची
लोकसंख्या
७३४
अनुसूचित
जमातीची
लोकसंख्या
९५

उत्तर :- मंठा रोडवरील काँक्रीट रस्त्याच्या उजव्या बाजूने ८अ-अनुसूचित जाती
शैलेश सरदार यांचे घर ते अशोक मोरे यांचे घर ते ८ब-नागरीकांचा मागासवर्ग
चिंधू राठोड यांचे घर ते बंजारा समाज मंदीर व प्रवर्ग (महिला).
रस्त्याच्या समोरील उजव्या बाजूने खूपसे यांचे घर ८क-सर्वसाधारण (महिला)
ते लेकूरवाळे यांचे घर, खेत्रे यांचे घर ते शे. हमजा शे. रहेमान यांचे घर व रस्त्याच्या समोरील शेषराव
मारोती शिंदे यांचे घर ते शे. याकुब शे. कडू ते
हाशम शेठ यांचे घर ते दोषमहमद यांचे घर ते
सोळंके यांचे घराचे पाठीमागील नाल्याने लोणी
रोडपर्यंत.

पूर्व :- लोणी रोड वरील कायंदे यांचे घर ते खटकेश्वर मंदीर ते लोणी रोडच्या उजव्या बाजूने गजानन इरतकर ते शांतीलाल गुगलीया यांचे गोडाऊन ते पांग्रा रस्त्याने नगर परिषद हद्दीपर्यंत.

दक्षिण :- पांग्रा रोडवरील नगर परिषद हद्दीने मंठा रोडवरील नगर परिषद हद्दीपर्यंत.

पश्चिम :- मंठा लोणार रस्त्याच्या उजव्या बाजूने नगर परिषद हद्दीपासून एम. टी. डी. सी. ते अथर्व हॉटेल ते गुलमोहर हॉटेल ते पाटबंधारे कार्यालय ते मंठा रोडवरील काँक्रीट रस्ता (जुन्या पाय-या) पर्यंत.

बुलडाणा :
दिनांक ७ जानेवारी २०१९.

डॉ. निरुपमा डांगे,
जिल्हाधिकारी,
बुलडाणा.

भाग १-अ (असा.) (अ.वि.पु.) म.शा.रा., अ. क्र. ६.

BY COLLECTOR

In exercise of the powers conferred on him by Order No. SEC.-NP-2016-P.K.07-KA-06, dated 7 May, 2016 of the State Election Commission, Maharashtra, the Chief Officer of the Municipal Council Lonar, proposes to make the following draft order under sub-section (1) (5) Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as the said Act) to fix for the Lonar Municipal Council, the number and the extent of the wards into which the said Municipal Area shall be divided and to specify the wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to the Draft Order bearing No. 3243-UDB-Desk-4-2018, dated 12 December, 2018 was published as required by the proviso to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 for information to the residents of the Lonar Municipal Council. As no objections are received in respect of the said draft, the Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Amravati accorded their sanctions to the Draft Order of Lonar Municipal Council by an Order No. VAA-PSNP-AK-KAVI-3-2019, dated 04-01-2019. Therefore, I, Collector of Buldana District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following Order namely.

ORDER

No. 33-UDB-Desk-4-2019.—

Whereas, the Regional Director and Divisional Commissioner, Amravati by his Order No. RDMA-AK-302-2018, dated 22 October, 2018 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Lonar Municipal Council the number of councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens), as shown below :—

(1)	The Number of Councillors to be elected	17
(2)	The Number of seats to be reserved					
	(a) for the Scheduled Castes	02
	(b) for the Scheduled Tribes	01
	(c) for the Backward Class of Citizens	05
(3)	The total Number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens)	09
(4)	Out of seats at Serial Number (3), the number of seats reserved for women belonging to the Scheduled castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens, from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at Serial Number (2) (a), (b) and (c) respectively are as under :—					
	(a) for the Scheduled Castes	01
	(b) for the Scheduled Tribes	00
	(c) for the Backward Class of Citizens	03
(5)	Number of seats reserved for Women & General Category [number of seats at Serial Number (3) minus number of seats at serial number (4)]	05

Now, Therefore, in exercise of the power conferred on me by Order No.SEC-NP-2016-P.K.07-KA-6, dated 7th May, 2016, of the State Election Commissioner, Maharashtra readwith sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) I, the Collector of Buldana District hereby fixed the Number and extent of the wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule.

This order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.—

SCHEDULE

Ward No.	Name of Ward No. (if any)	Total Population SC & ST	Seat No.	Description of Boundary of the Ward (North, East, South & West)	Reservation Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
Ward No. 1	.	Total-2686 S.C.-127, S.T.-35.	1-A 1-B	<i>North.</i> — From East Corner of Sr. No. 107 along with M.C. Boundary upto the North corner of Sr. No. 100. <i>East.</i> — From East corner of M.C. Garden-Gajanan Plywood and Left side of East road Shri Mangal Karyalay East side wall to Sk. Maheboob Mistri's house to Sattar Kacchi's house to Masjid Bhai to Walayat Kha to Sk. Munshi to Sk. Aarif' Sk. Hakim Ghadiwale to Sk. Karim Sk. Miya to Javed Shaha Hasrat Shaha to Jabbar Kha Mistri to Haji Sk. Ratan's house to Ajmat Deshmukh's Sir's house to West side of Sr. Nos. 146, 117,112 to 125 to M. C. Boundary limit. <i>South.</i> — From Dr. Sose's old Dispensaries at Jama Masjid Chouck to Mapari Hospital to Jayesh Dresses to front sided Dr. Narendra Sanchiti's Dispensaries along with left side of Loni Road upto Hirdev Chouck and left side of Hirdiv Road to Jay Bhawani Hotel to Municipal Garden to Gajanan Plywood upto Concrete Road. <i>West.</i> — Western side of Dr. Sose's old Dispensaries to right side of Pimpalkhuta Road to Afsar Kha Ebrimkha house to Talat Ali Siddique farm and right side of Pandhan road to Vaibhav Petroleum on Mehkar road to Mante's Hotel upto the Municipal Council Boundary limit.	1-A Backward Classes of Citizen 1-B General (Women)
Ward No. 2	.	Total-2512 S.C.-383, S.T.-57.	2-A 2-B	<i>North.</i> — Along with the M.C. Boundary of Sr. No. 126 up to the M. C. Boundary of Sr. No. 107. <i>East.</i> — East side corner of Sr. No. 126 along with M.C. Boundary up to the M. C. Boundary of Sr. No. 246.	2-A Backward Classes of Citizen 2-B General (Women)

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				<p><i>South.</i>—Along with M.C. Boundary of Sr. No. 246 up to the M.C. Boundary limit of Pangra road.</p> <p><i>West.</i>— From right side of Pangra-Lonar road, I.T.I. College, Govt. Grain Godawoon, Kasam Kacchi's old Kerosin depo to Bharat Petroleum to Hirdev Chouck Jain Mashonary and along with Hirdav road Arvind Mapari's Bear Shoppi and along with right side of fround road Dr. Purohit's house to Mehruz Ali Siddhiqi's house to Lukman Sir's House—Along the side of Slotter house up to the Electric D. P. to Masjid to right side of west road of Navrang Kirana Shop's to Siraj Kha Hamid Kha's house to Sk. Mobin Shaha's house to Mohmad Suleman's house to Shahidabi Jabbar Kha's house to Anamat Kha's Grain Mill (aata Chakki) to National Health Club to along with the western side of Sr. No. 146, 117, 112 to 125 up to the M.C. limit.</p>	
Ward No. 3	. .	Total—2934 S.C.—47, S.T.—87.	3-A 3-B	<p><i>North.</i>— From National Medical to Daroga to Bashir Dadabhai's Shop.</p> <p><i>East.</i>— Bashir Dadabhai Thekiya's Shop to Right side of Lonar Loni road to Bholenath Aashram to Latabai Rathod's Shop.</p> <p><i>South.</i>—Southern side of Latabai Rathod's Shop at Loni road (Satish Trading Co.) to Tatte Patwari's house to Dutonde's house to Narwade's house up to Mapari's Maroti Par (Temple) and right side of road Umale's house to Ambadas Mapari's house and front side of Sitaram Mapari Sir's house to Vishnu Mapari's house to Banmeru's house up to the Toshniwal's house.</p> <p><i>West.</i>— Shri Toshniwal's house and along with right side road to Dongarwal house to Ashok Medical to Subhash Bhaiya's house of Sk. Chhatu Sk. Najuk's house to Jama Masjid up to National Medical.</p>	3-A General 3-B General (Women)
Ward No. 4	. .	Total—2654 S.C.—11, S.T.—413.	4-A 4-B	<p><i>North.</i>— From Municipal Garden and along with Right side of Dhar-Bus Stand road, Old sub Register Office to Aabed Khan's shop to Mudderaj's house to Chaudhari's house to the Urdu School in Jama Masjid Chouck.</p> <p><i>East.</i>— Urdu School in Jama Masjid chouck</p>	4-A Scheduled Tribes 4-B General (Women)

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				to right side of Jain Mandir road to Aalava to Ajar Ali's house to Ashok Chaudhari's house to Parshva still home to Jain Mandir (Temple).	
				<i>South.</i> —Jain Mandir (Temple) along with right side of road-Iratkar's house to Kochar Guruji's old house to Daroga's old house and front sided house of Vijay Verma and along with South sided stone steps to Ambadas Chipde's house to Jivan Ingale's house to Rathod's Sir house and along with right sided road to back side of Dr. Chordiya's house and along with stone steps to Ram Mandir (Temple) to M.C. Garden.	
				<i>West.</i> — Western side of M.C. Garden.	
Ward No. 5	.	Total-2832 S.C.-970, S.T.-224.	5-A 5-B	<i>North.</i> —East-South corner of Sr. No. 60 to along with M.C. boundary limit to Mehkar road.	5-A Scheduled Caste (Women) 5-B General
				<i>East.</i> — Kabir Hotel at Jama Masjid chouck to left side of Pimpal Khuta road-Yakub Sir's house to Badsha Khan's house to left side of the pandhan road near of the field of Talatali Siddhiqi to the Mungsaji Dal Mill at Mehkar road to APMC Animal Market up to M. C. boundary Limit.	
				<i>South.</i> —Kabir Hotel at Jama Masjid chouck and along with right side of it's front sided dhar road to post office to Sk. Matin's Xerox shop to Baudha Vihar to right side of road to Swatantrya Maidan (Ground) to Panchyat Samiti Office to along with Matmal road to Motha Marothi (Mandir) up to the M.C. boundary Limit	
				<i>West.</i> — Along with Matmal road of Sr. No. 30- along with M.C. boundary limit up to the M.C. boundary limit of Sr. No. 60.	
Ward No. 6	.	Total-2688 S.C.-184, S.T.-58.	6-A 6-B	<i>North.</i> —Bhawarlal Sancheti's house and along with left side of front side road of M.C. Library (Old Gram Panchyat Office) to Dinkar Jadhav's house to Gelda Bhavan to along with stone steps Pandurang Chipdes's house and along with left side of road to P.M. More's house and their front sided house of Sanjay Aapte to Wagh Babu's house and along with stone steps to Dr. Mitkaris house to Aarya's	6-A Backward Classes of Citizen (Women) 6-B General

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				House (Aarya Bhavan) to Sabhapati Nivas to along with left side of matmal road to the Limit of M.C. boundary.	
				<i>East.</i> — Bhavarlal Sancheti's house to Purohit's house to Daitya Sudan Mandir (Swami Temple) to Aadav Patwari to Madhukar Javale's house and along with their front sided road to data Vidhoba Kharat's house to Rambhau Bajad's house to Avinash Aare to the Baban Aares house.	
				<i>South.</i> —Baban Aares house to Gangubai Aadhav's house to along with concrete road (old stone steps) to right side of Mantha road to Sardar Vallabhbhai Patel high school to M.C. office, to old Govt. rest house (B&C) to Mantha Naka to Ganpati Mandir (Temple) up to the limit of M.C. boundary.	
				<i>West.</i> — Along with M.C. boundary limit of Sr. No. 349 to the M.C. boundary limit of Sr. No. 29.	
Ward No. 7	. .	Total—2854 S.C.—146, S.T.—21.	7-A 7-B	<i>North.</i> — Vaibhav Dinkar Doifode's house to along with left side of back side road of Tatte Patwari's (Sahkar kirana shops) and along with back side road of shetki sanstha to Chudaman Kambale to Basic school and along with it's front sided road to Mundhe Sir's old house to Baliram Mapari's Wada to Samadhan Mapari's house to Iratkar's house to Vaysh Kandap to Kate's Wada to Kanya School and front sided house of Kurgal telor to Vishnu More's house to Arun Javale house up to the Lata Gajanan More's house.	7-A Backward Classes of Citizen (Women) 7-B General
				<i>East.</i> — Vaibhav Dinkar Doifode's house to Shinde's Saw Mill to Prakash Solankes welding shop and along with right side of back sided big drain of Solanke's welding shops to Masjid to Sk. Taher Sk. Jaker's house and his front sided home of Sk. Khuram Sk. Matlab to the Bandu Shinde's house.	
				<i>South.</i> —Southern side of road of Bandu Shindes house and along with right side of this road to Kacchi Kirana	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
				and Keeping right side of this road front sided Gulab kirana to Shivram Tukaram Pawar's house and right side of front sided road of Pawar's house Ramzan's kirana shop to Gawali Masjid to Putalabai school to Devrav Khanduji Aadhav to Sham Raut's house and front sided house of Vitthal Patole's up to the Sk. Jaker Sk. Lalmiya's house.	
				<i>West.</i> — Along with Western sided road of Sk. Jaker's house to Sk. Afsar Mistri to Pir baba to the Lata Gajanan More's house.	
Ward No. 8	. .	Total-3956, S.C.-734, S.T.-95.	8-A 8-B 8-C	<i>North.</i> — From right side of Concrit road (old steps) at Mantha road to Shailesh Sardar's house to Ashok More's house to Chindhu Rathod's house to Banjara Samaj Mandir and keeping right of its front side road Khupse house to Lekurwale house to Khetre house to Sk. Hamja Sk. Raheman house and front side of its road Sheshrao Maroti Shinde's house to Sk. Yakub Sk. Katthu to Hasham Sheth's house to Doshmohmud's house along with the back side of big drain of Solankes house to the Loni road.	8-A Scheduled Caste 8-B Backward Classes of Citizen (Women) 8-C General (Women)
				<i>East.</i> — Kayande's house at Loni road to Khatkeshwar Mandir to right side of Loni road to Gajanan Iratkar to Shantilal Gugliya's godawoon to along with Pangra Dole road up to the M.C. boundary limit.	
				<i>South.</i> — Along with the M.C. boundary limit of Pangra Dole road to the M.C. boundary limit of Mantha road.	
				<i>West.</i> — Along with right side of Mantha-lonar road from the M.C. boundary limit M.T.D.C. to Atharv hotel to Gulmohar hotel to Arrigation (Patbandare) office to the Concrit road (old steps) of Mantha road.	

Buldana :
Dated the 7th January 2019.

Dr. NIRUPAMA DANGE,
Collector, Buldana.

अ.-एक-अ-७ (२९३५).